Psalaji Telefilms Ltd.

C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industries
New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel.:40698000 • Fax : 40698181 / 82 / 83
Website : www.balajitelefilms.com
CIN No.: L99999MH1994PLC082802



February 02, 2021

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Stock Code: 532382

National Stock Exchange of India Ltd. "Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Stock Code: BALAJITELE

Sub: Advertisement of Notice of Board Meeting of Balaji Telefilms Limited

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisement pertaining to notice of Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Thursday, February 11, 2021, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") inter alia to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended December 31, 2020 published in the following newspapers:

i. All India Edition of 'Business Standard' an English Daily and

ii. 'Mumbai Lakshadeep', a Regional Daily, in Marathi.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

For Balaji Telefilms Limited

Simmi Singh Bisht

Group Head Secretarial Membership No: A23360

Encl-a/a

- amalgamation of PSUs
- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- No deduction for employee contribution to PF on delayed payment
 • Increase in BCD rate on specified products
- for electric control or distribution of electricity
- Withdrawal of concessional duty rate on specified raw materials used in manufacture of transformers

SHRIRAM TRANSPORT FIN CO



3.1

 Tax exemption for Sovereign Wealth Fund and Pension Fund extended to NBFC investments

1,332.0

Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee

SRF 🔼

OPEN

1,282.6

OPEN	CLOSE	% CHANGE*		
5,390.0	5,491.0	2.3		

- Tax withholding/collection at twice the
- rate where tax return not filed by deductee Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- Equalisation levy not to apply to 'FTS' and 'Royalty' and tax withholding to continue

STEEL AUTHORITY OF INDIA

PEN	CLOSE	% CHANGE*
8 6	63.6	10 3

- Relaxed 'Demerger' provisions for PSUs • Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- Equalisation levy not to apply to 'FTS' and 'Royalty' and tax withholding to continue • No deduction for employee contribution to PF on delayed payment

SUN TV NETWORK




OPEN CLOSE % CHANGE* 484.3 503.0 5.3

- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- Equalisation levy not to apply to 'FTS' and 'Royalty' and tax withholding to continue
- No deduction for employee contribution to PF on delayed payment

TATA POWER CO /THE 🗘

76.4



• Tax withholding/collection at twice the

79.9

- rate where tax return not filed by deductee • Withholding tax @ 0.1% on purchase of
- goods in excess of 50 lacs No deduction for employee contribution to PF on delayed payment

TORRENT POWER




OPEN CLOSE % CHANGE* 307.5 -0.4314.7

• Tax withholding/collection at twice the

- rate where tax return not filed by deductee Withholding tax @ 0.1% on purchase of
- goods in excess of 50 lacs • No deduction for employee contribution to PF on delayed payment
- Increases in BCD rate on specified

RBL BANK OPEN CLOSE % CHANGE* 216.0 236.9 10.8



- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee • Loan sanction date extended to
- 31 March 2022 for additional interest deduction for affordable residential house

products for electric control or distribution

- of electricity • Withdrawal of concessional duty rate on specified raw materials used in
- manufacture of transformers Introduction of phased manufacturing plan for solar cells and panels

TVS MOTOR CO

CLOSE % CHANGE* 560.7 577.2 2.9

- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- Equalisation levy not to apply to 'FTS' and
- 'Rovalty' and tax withholding to continue • No deduction for employee contribution to
- PF on delayed payment

UNION BANK OF INDIA



OPEN	CLOSE	% CHANGE*
31.7	32.3	4.0

- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Loan sanction date extended to 31 March 2022 for additional interest deduction for affordable residential house

VODAFONE IDEA



% CHANGE* OPEN CLOSE 11.1 11.7 4.5

- Tax withholding/collection at twice the rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs

- Equalisation levy not to apply to 'FTS' and 'Royalty' and tax withholding to continue
- No deduction for employee contribution to PF on delayed payment
- Increase in BCD rate on wires and cables

VOLTAS

OPEN CLOSE % CHANGE* 906.1 938.3 3.3

- $^{\bullet} \text{Tax\,withholding/collection\,at\,twice\,the}$
- 'Royalty' and tax withholding to continue
- No deduction for employee contribution to
- gas compressor used in refrigerating and air-conditioning equipment

CLOSE

- rate where tax return not filed by deductee
- Withholding tax @ 0.1% on purchase of goods in excess of 50 lacs
- No deduction for employee contribution to PF on delayed payment

liable for any action taken on the basis of this

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED CIN: L27104MH1985PLC035659 Regd. Office: "CitiMall", Link Road, Andheri (W),

Mumbai - 400 053, I Phone: 022-66984000 Email: investors@ajmera.com | Website:www.aril.co.in **NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday the 8th February, 2021 at 4:00 p.m, inter-alia to consider, review and adopt Un-audited Standalone & Consolidated Financial Statements for the Third Quarter & Nine Months ended 31st December, 2020 along with other agenda's to the business

This information is available on the website of the Company at www.aril.co.in as well as on the website of the National Stock Exchange of India limited at www.nseindia.com and Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com. as already intimated through stock exchanges, the Trading window for all the Designated Persons and Directors of the Company was closed on 1st January, 2021 and will re-open after 48 hours from the conclusion of Board Meeting. By order of the Board

For Ajmera Realty & Infra India Ltd. Rajnikant S Ajmera Chairman & Managing Director Place: Mumbai



Date: 1st February, 2021

Vipul Limited

Registered Office: Unit No 201, C-50, Malviva Nagar, New Delhi-110017 Corp. Off.: Vipul TechSquare, Golf Course Road, Sector-43, Gurgaon-122009 Vipul CIN No.: L65923DL2002PLC167607

Website: www.vipulgroup.in, Phone No.: 0124-4065500

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 through audio visual means of der and approve inter alia the Unaudited Financial Result for the 3rd Quarter and Nine Months ended December 31, 2020 (Standalone and Consolidated).

Further, as per the Company's Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting Trading by Insiders, the trading window of the Company for the purpose of trading in the securities of the Company by its Designated persons and their mmediate relatives shall remain closed from the end of every guarter till 48 (fortyeight) hours after the conclusion of the Meeting of the Board of Directors for the purpose of consideration and approval of financial results. Accordingly, the period of closure of trading window for dealing in Shares of the Company had already been ir operation with effect from January 01, 2021.

This Notice may also be accessed on the Company's website: www.vipulgroup.ir and on www.nseindia.com ,www.bseindia.com

For and on behalf of the Board Vipul Limited Sunil Kumar

Company Secretary A-38859

Date: February 01, 2021

Place: Mumbai

Date: February 01, 2021 Place: Gurugram

Mother Dairy Calcutta P.O. Dankuni Coal Complex, Dist. : Hooghly, (WB), Pin-712310

Mother Dairy Calcutta invites tender offer for purchase of "Plate Heat Exchanger (PHE) & Additional Quantity of Gasket" for the same PHE vide Tender Ref. Dated : 30.01.2021. For details please visit our website www.motherdairy

HB STOCKHOLDINGS LIMITED CIN: L65929HR1985PLC033936 Read. Off.: Plot No. 31. Echelon Institutional Are Sector-32, Gurugram-122001, (Haryana) Phone: 0124-4675500, Fax-0124-4370985

E-mail: corporate@hbstockholdings.com

This Notice is also available on the website of the Company, www.hbstockholdings.com and also on the website of the Stock Exchange(s), BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com.

RUPESH KUMAR Date: 01.02.2021 Place : Gurugran



ng, Hitech City, Kondapur, Hyderabad, Telangana-50003 e: +91-40-46618000, 46618001 Fax: +91-40-46618048 NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 10th February, 2021, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2020 and any other business that may be brought up with the permission of the Chair.

6.0

The Information contained in this notice is also available on the Company's website www.astramwp.com as also on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited – www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited – www.nseindia.com For Astra Microwave Products Limited S. Gurunatha Reddy



Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi- 110066, CIN: L74999DL2003G0I118633, NOTICE

Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan.

Notice is hereby given pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") that a meeting of Board of Directors of the Company will be held on **Thursday, 11th February, 2021,** through video conferencing to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and nine-months ended 31st December, 2020. Further, pursuant to the "RVNL code of conduct for regulating and reporting trading by

Designated Persons and their immediate relatives" the **Trading Window Closure** Period has commenced from **1st January**, **2021** and will end 48 hours after the financial results are made public on 11th February, 2021.
The intimation contained in this notice is also available on website of the Company at www.rvnl.org and website of stock exchanges where the shares of the Company are listed at

www.bseindia.com and www.nseindia.com. Place: New Delhi

Date: 01.02.2021

For Rail Vikas Nigam Limited Company Secretary & Compliance Officer

BLACK ROSE INDUSTRIES LIMITED CIN: L17120MH1990PLC054828 Regd. Office: 145/A, Mittal Towers, Nariman Point, Mumbai – 400 021 Tel: +91 22 4333 7200 | Fax: +91 22 2287 3022 E-mail: investor@blackrosechemicals.com | Website: www.blackroseche

NOTICE OF BOARD MEETING Notice is hereby given pursuant to provisions of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, February 8, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the unaudited financial results of the Company for

the quarter and nine months period ended 31st December, 2020. The information contained in this Notice is also available on the website of the company www.blackrosechemicals.com and on website of stock exchange www.bseindia.com. Pursuant to the Company's Internal Code for Prevention of Insider Trading, the trading window for dealing in the Company's Securities was closed for the Company's Directors Officers and Designated Employees from January 1, 2021 till the expiry of 48 hours from the date the said financial results are made public

For Black Rose Industries Limited

Date: January 30, 2021

Company Secretary and Compliance Office

Advertorial

Anjani Portland Cement Limited CIN: L26942MH1983PLC265166

CIN: L2094/MH 1960PL200100

CIN: L2094/MH 1960PL200100

Late 1-1 RegdOffice:A-610, Kanakia Wall Street, 6th Floor, Andheri Kurla Road,
Chakala Junction, Andheri (East), Mumbai-400093 Website:<u>www.anjanicement.com</u> Tel No: 022-62396051 Email Id: secretarial@anjanicement.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, February 09, 2021 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020, along with the Limited Review Report of the Statutory Auditors thereon as required under Regulation 33 of the said Regulations. The said intimation will be available on the website of the Company a

www.anjanicement.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com.

For Anjani Portland Cement Limited

Date: February 01, 2021

For Anjani Portland Cement Limited Rohit Taparia Company Secretary and Compliance Officer (M.No: A35756)

Company Secretary

THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED

CIN: L51500MH1926PLC001255

Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel: +91-22-22618091, +91-22-40748181 Fax: +91-22-22656863 Website: www.indianhumepipe.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a

meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 11th February, 2021 at Mumbai to consider, inter-alia the Unaudited Financial Results for the 3rd quarter ended 31st December, 2020. The information contained in this notice is also available on the Company's

website www.indianhumepipe.com and also on Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com By order of the Board For The Indian Hume Pipe Company Limited, Place · Mumbai S. M. Mandke



Regd. Office: C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai – 400 053. CIN: L99999MH1994PLC082802 Tel No:+91-022-40698000 Fax No: +91-022-40698181 Website: www.balajitelefilms.com Email-Id: investor@balajitelefilms.com

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, February 11, 2021, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") as per the notification issued by Ministry of Corporate Affairs dated December 30, 2020, inter alia, to consider and approve unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended December 31, 2020.

may also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com.

Further, in compliance with Company's "Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons" the trading window for dealing in securities/shares of the Company is closed from December 31, 2020 and will open 48 hours after declaration of the financial results of the

For Balaji Telefilms Limited

Simmi Singh Bisht **Group Head Secretarial**

TENDER CARE —

STATEMENT OF CH S. S. MALLIKARJUNA

RAO, MD & CEO, PUNJAB NATIONAL

welcome the measures announced by Hon'ble Finance Minister in Union Budget 2021-22. The budget rigntiy strikes a reasonable bal ance between addressing the key pillars of Health & Well-being, Inclusive Development,



and R&D, apart from laying the path for a robust economy by providing a major infrastructure boost. The array of measures announced are in line with people as well as market expectations and will go a long way to bring the nation back on track by boosting spending on infrastructure and rural development while fighting the pandemic through health focused measures. As far as the financial sector is concerned, further recapitalization of Rs 20,000 crore for PSBs in the FY 2021-22 is a welcome step. The other measures which are expected to strengthen the sector are as follows: Various measures have been announced on the infrastructure front, which are expected to take the economy into a new trajectory of growth. In addition to over a 34% increase in capital expenditure, new highway projects have also been announced, Setting up of a professionally managed Development Financial Institution will catalyze infrastructure funding. The NCLT system will be strengthened and e-Courts will be adopted and alternate mechanism of debt resolution will be set up. The massive program for monetization of completed/running projects will help in creating required resources through the instruments like INVITs, Other important announcements of bringing in the IPO of LIC, hiking the FDI limit in insurance increase to 74% from 49%, strategically divest 2 Public Sector Banks and 1 general insurance company, are steps in the right direction. The voluntary scrapping policy proposed for discarding old commercial vehicles will boost the automobile industry. The gross borrowing programme is also helpful to maintain the fiscal health of the economy, while providing necessary funding towards growth and development of the infrastructure.

SANJEEV KUMAR JOINED AS CMD TCIL ON 27.01.2021

anjeev Kumar has joined as Chairman & Managing Director, Telecommunications Consultants India Limited (TCIL) on 27.01.2021. Earlier, Sanjeev Kumar was working as Director (Technical), MTNL. Sanjeev Kumar is an Indian Telecom Services officer of 1988 batch. During his tenure in



SJVN BAGS 679 MW LOWER ARUN **HYDRO ELECTRIC PROJECT IN NEPAL**

h. Nand Lal Sharma, Chairman & Managing Director SJVN informed that Government of Nepal has allotted 679 MW Lower Arun Hvdro Electric Project in Nepal

electricity per annum.



o SJVN through competitive bidding. The Investment Board of Nepal in its meeting on 29.01.2021, chaired by Hon'ble Prime Minister of Nepal, Sh. K.P. Sharma Oli has awarded the Project

to SJVN. Sh. Nand Lal Sharma, Chairman & Managing Director, SJVN met the Hon'ble Prime Minister of Nepal, Sh. K.P. Sharma Oli, in Kathmandu. Sh. Nand Lal Sharma expressed his deepest gratitude to the Hon'ble Prime Minister for awarding the Lower Arun Hydro Electric Project to S.IVN and assured the Prime Minister that project will be completed in a time bound manner. Sh. Nand Lal Sharma informed that SJVN has obtained the Project through International Competitive Bidding, after competing with various international companies including from China. The Lower Arun Hydro Electric Project is located in Sankhuwasabha and Bhoinur Districts of Nepal, On completion 679 MW Lower Arun Hydro Electric Project will generate 3561 million units of

STATE BANK OF INDIA **CELEBRATED REPUBLIC DAY**

tate Bank of India Local Head Office Chandigarh today celebrated Republic Day in the premises of SBI Chandigarh LHO with fervour and enthusiasm and in full compliance with the MHA guidelines on safety measures for prevention of COVID-19. Sh. Anukool Bhatnagar, Chief General Manager, State Bank of India, Local Head Office Chandigarh hoisted the National Flag. Sh. Bhatnagar paid rich tributes to the Freedom Fighters and Armed Forces of our nation who are always alert and on the guard for preserving our nation. Sh. Bhatnagar also paid rich tributes to the staff working in branches who worked whole heartedly during the Pandemic.

R K TIWARI, CHIEF SECRETARY, **GOVT. OF UP LAUNCHES INDIAN**

BANK'S MSME PRERANA

ndian Bank, extended its "MSME PRERANA" a Business - Mentoring Program for MSME entrepreneurs in Uttar Pradesh. Rajendra Kumar Tiwari, Chief Secretary, Govt. of UP launched the first MSME Train-



ing Programme in Hindi at Uttar Pradesh and was Chief Guest of the programme. Ravinder Singh FGM Indian Bank, Lucknow warmly welcomed the Chief Guest. Padmaja Chunduru, MD & CEO, Indian Bank in her address said Indian Bank has become stronger in the state of UP after amalgamation of Allahabad Bank into Indian Bank. Indian Bank is always pro-active in supporting MSMEs. Bank has launched an exclusive MSME Loan product, "IND SPRING BOARD", for funding startups in collaboration with IIT Incubation Center, Chennai. By starting MSME Prerana Business Mentoring Programme in UP in Hindi Language, the Bank is reaching broad base of customers and mentioned that the Government of Uttar Pradesh is very active in supporting MSMEs.

No: Pur/Tender/043/TD, calcutta.com/tender **Chief General Manager**

Website: www.hbstockholdings.com NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, 11th February, 2021, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the third quarter and nine months nded on 31st December, 2020.

For HB Stockholdings Limited



Notice Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India

The Notice is available on the website of the Company at www.balajitelefilms.com and

Company for the quarter ended December 31, 2020.













ploring Green Field Fixed and Mobile licensing opportunities in Overseas Marketing, Merger and Acquisition and handling independent business unit have been his forte.









rate where tax return not filed by deductee Withholding tax @ 0.1% on purchase of

goods in excess of 50 lacs Equalisation levy not to apply to 'FTS' and

PF on delayed payment Increase in BCD rate on air compressor and

ZEE ENTERTAINMENT ENTER

OPEN % CHANGE* 222.0 227.2 3.3

• Tax withholding/collection at twice the

Equalisation levy not to apply to 'FTS' and 'Royalty' and tax withholding to continue

Disclaimer: The data has been provided by EY. Neither EY nor Business Standard is

सन्मित इन्फ्रा लिमिटेड

(CIN: L70109MH2000PLC288648) **गेंद.कार्या.:** ६०१, मखिजा रॉयल, ६वा मजला, एस.व्ही.रोर खार (प), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२, भारत.

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृ कार्यालयात शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोज

. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात एकमेव वित्तीय निष्कर्ष व त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल

२. अन्य इतर बाबी सदर माहिती कंपनीच्या www.sanmitinfraltd.com वे बसाईट वर आणि स्टॉक एक्सचें जच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सन्मित इन्फ्रा लिमिटेडकरित

संजय के. मखीज दिनांक: ०१.०२.२०२१ व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:००५८६७७

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र.७५ बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 1142 / 2020

सार्वजनिक न्यासाचे नाव: " KARUNAI MINISTRIES " बाबत Mr. Jabamani Daniel ... अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पन्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७/१२/२०२० रोजी दिली



अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

LOSS OF AGREEMENT Notice is hereby given that MRS. KAVITA K. MAKHIJA AND MR. SURAJ K. MAKHIJA have lost / misplaced the original agreements & transfer/transmission

papers of their Flat No. D1 in EMLY PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD, Plot No.432, 15th Road, Khar (West), Mumbai - 400052.

The existing owners of the said Flat MRS. KAVITA K. MAKHIJA AND MR. SURAJ K. MAKHIJA have decided to gift their said shares in the said Flat to MR. SURAJ K. MAKHIJA & MRS.

KRISHIKA SURAJ MAKHIJA respectively. If any person has claim in, upon or against the aforesaid lost agreements & transfer/transmission papers of Flat No. D-1 by

way of sale, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public

notice, to Advocate Dhruvin J. Modi, having address at 301, Vimalnath, Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077.

If no claim is received as above, then my clients shall proceed to complete the sale transaction as if there is no claim of any person of any nature against the said property.

Advocate Dhruvin J. Modi



बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८०२ नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, डलिया इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटच्या समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दुर.:+९१-०२२-४०६९८०००, फॅक्स:+९१-०२२-४०६९८१८१ ई-मेल: investor@balajitelefilms.com, वेबसाईट: www.balajitelefilms.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स)च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार सूचना देण्यात येत आहे की, **३१ डिसेंबर, २०२०** रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत अधिसुचनेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत **गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

यापुढे कंपनीचे प्रतिभूती/शेअर्समधील व्यवहाराकरिता पदसिद्ध व्यक्तींद्वारे व्यापाराचे नियमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालन सांकेतांकानुसार व्यापार खिडकी ३१ डिसेंबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासानंतर उघडण्यात येईल.

बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेडकरीता

दिनांक: १ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण : मुंबई

सिम्मी सिंग बिश्त ग्रुप हेड-सचिव



सीआयएनःएल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५ **नोंदणीकृत कार्यालय**: ३रा मजला, ए–५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई–४००७०१. दूर.:+९१-२२-४९७६२७९५, ई-मेल:contactus@qgofinance.com वेबसाईट:www.qgofinance.com (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(ब) नुसार)

२१ डिसेंबर, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

				(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही (०१.१०.२० ते ३१.१२.२०) अलेखापरिक्षित	ते	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२० लेखापरिक्षित	मागील वर्षात संपलेर्ल संबंधित तिमाही (०१.१०.१९ ते ३१.१२.१९) अलेखापरिक्षेत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	93८.६9	३६४.१९	३५९.५२	९३.४२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	29.80	६६.०९	७४.६७	२०.६८
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२१.४०	६६.0९	08.६0	२०.६८
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)	94.20	४७.०२	५८.२५	૧૬.૮६
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	94.20	४७.०२	4८.२५	१६.८६
सममाग भांडवल राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिमाग (रु.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यंचलनाकरिता)	६९५.२८	६९५ .२८	६९५.२८	६९५.२८
मूळ	0.23	0.६८	85.0	0.28
सौमिकृत	0.23	0.६८	83.0	0.28

सदर अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता लागू मर्यादेत इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावाअंतर्ग विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहे. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य

सभेत मान्य करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता मर्यादित पुनर्विलोकन वैधानिक लेखापरिक्षकांनी केले आहे

कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार सुचित इंडएएस-१०८ (कार्यचलीत विभाग) नुसार एकमेव व्यवसाय विभा

अर्थात फायनान्सींग ॲण्ड इन्व्हेस्टींग सेक्टर यामध्ये कंपनी कार्यरत आहे तिमाही दरम्यान पुनर्विलोकनाअंतर्गत कंपनीने रु.१,००,००० प्रति डिबेन्चर्स वितरण मुल्याने ५०० नॉन-कन्व्हर्टीबर डिबेन्चर्स वाटप केलेले आहे. तिमाहीमध्ये उपयोगात आणलेली वास्तविक रक्कम रु.५,००,००,००० आहे.

क्युगो फायनान्स लिमिटेडकरित (पूर्वीची परणामी क्रेडिटस लिमिटेड)

सही / रचना सिंग

व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:००१६६५०८

हॉटेल रग्बी लिमिटेड

सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५ **नोंदणीकृत कार्यालय:** २, तळमजला, ९, देव भुवन गझदार स्टिट, चिराबाझार, काळबादेवी मुंबई-४००००२. दर::0२२-६७४७०३८० वेबसाईट: www.hotelrugby.co.in ई-मेल: rugbyhotel@rediffmail.com

सूचना

. प्रक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग गॉब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेश २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर २०२० रोजी संप्रतेल्या तिमाही व न्युमाहीकरिता कंपनीन अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष तसेच कंपनीचे लेखापरिक्षकाद्वारे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, १**० **केब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च ग्भा होणार आहे. सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्य www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत हॉटेल रग्बी लिमिटेडकरित

दिनांकः ०१.०२.२०२१

महेंद्र ठाक

सीईओ व संचालक

PUBLIC NOTICE THAT my client Mr. Amit Ankush Kadam is esiding at Room No 32, 3rd Floor, Plot No 104. Rajeshree Dham Cooperative Housing Society, Tilak Road, Opp. Balaji Mandir, Rajawadi, Ghatkopar East, Mumbai 400077 (herein after called as the "said Flat"). That my client is resident of said Flat since 1989 along with sufficient proof, documents, evidence and paying the maintenance of the said flat but the Rajeshree Dham Cooperative Housing Society (herein after called as the said Society") is issuing the Maintenance Receipt in the name of late Mr. Janu Rama ogale who expired on 17-7-1989.

Jogale who expired on 17-7-1989. NOTICE is hereby given to public and public at large, that if any person or persons is having any objection of whatsoever in nature with respect to transfer of name in said flat from late Mr. Janu Rama Jogale to my client's name Mr. Amit Ankush Kadam by the said society then the same shall be brought before along with sufficient proof, documents and evidence within 15 days from the and evidence within 15 days from the date of this Notice Publication or else saic Society will transfer the name in the saic lat and no any objection, issue or dispute shall be entertained by the said society after completion of the said duration.

Adv. Binod Kumai 2nd Floor, Bhaskar Bldg, A. K. Marg, Bandra East Mumbai – 51 Mobile: 8452872264 Date: 02/02/2021 Place: Mumbai

जाहीर सूचना

गर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. किंग्सले स्टीफनसन हे फ्लॅट क्र.४०१ ४था मजला, श्री गजानन पॅलेस को-ऑप हौ.सो.लि., जमीन सर्व्हे क्र.९३ए, हिस्सा क्र.१ २(पी), गाव चिकनघर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील जागेचे खरेदीदार आहेत.

श्री. सोनी थॉमस व श्रीमती सवाम्मा थॉमस, विक्रेत आणि श्रीमती मिना (रमाला) ए. वाळके आणि श्री. अशोक पुंजा वाळके, खरेदीदार यांच्या दरम्या दिनांक २६.११.२००२ रोजीचे अ.क्र.५९९ अंतर्गत कल्याण उपनिबंधक-१ यांच्याकडं नोंदणीकत असलेले दिनांक २६.११.२००२ रोजीचे विक्री करारनामा तसेच नोंद पावती हे सदर फ्लॅटचे मुळ श्रेणी दस्तावेज हरवले आहेत आणि सापडलेल नाही. श्री. किंग्सले स्टीफनसन यांनी सदर मालमत्ते समोर कर्ज घेण्यासाठी पीएनबी हौसिंग फायनान लिमिटेकडे अर्ज केला आहे

-हणून जर कोणास उपरोक्त दस्तावेजांच्या आधाराव उपरोक्त मालमत्तेवर वारसाहक्क, विक्री, तारण अधिभार, बक्षीस किंवा मालकीहक्क इत्यादी स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून देवसात कळवावे.

ॲड. वाळके ॲण्ड असोसिएटस् एस-९/बी-१, २रा मजला, हावरे सेन्चुरियन मॉल, सेक्टर १९ए, प्लॉट क्र.८८-८९, नेरूळ, नवी मुंबई. मोबा.:८६५२११२२८२

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, दुकान नं.५, तळमजला, भरत ज्योत को-ऑप. हौसिंग सो. लि., नारायण नगर, महाराजा अग्रसेन क्रॉस मार्ग, भाईंदर प., जि. ठाणे, श्री चुनीलाल चंदुलाल सुरती, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री चुनीलाल चंदुलाल सुरती, ता. ३०/०४/२००९, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून **श्रीमती कांता** चनीलाल सरती, ह्यांनी सोसायटीला सदर दुकान व शेअर सर्टीफिकेट आपल्या -नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि. स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाहीं असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल. सनील बी. गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) स्थळ: भाईदर दि.०२.०२.२०२१

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. माझे अशील मिनल उदय पोतदार यांनी फ्लॅट क्र.९, आकुर्ली सप्तश्रृंगी कोहौसोलि., प्लॉट क्र.१६, आरएससी १, आकुर्ली, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ या फ्लॅट जागेबाबत सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे की. उपरोक्त सदर फ्लॅट जागा त्यांचे पिता दत्तात्रय पांडरंग पोवळे यांच्या मालकीचे आहे, यांचे १८.०२.२०२० रोजी निधन झाले आणि त्यांची आई सुहासिनी दत्तात्रय पोवळे यांचे १६.०५.२००७ रोजी निधन झाले आहे, यांच्या पश्चात त्यांच्या ४ मुली कायदेशीर वारसदार अर्थात (१) अर्चना निशीकांत कारेकर, (२) दर्शना किल्लेकर, (३) स्नेहलता रोकडे, (४) मिनल उदय पोतदार हे असून उपरोक्त ३ इतर कायदेशीर वारसदारांचे अनुमती व ना-हरकतसह मिनल उदय पोतदार यांच्या नावे सदर फ्लॅट जागा हस्तांतरीत केली आहे.

आणि जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागेबाबत कोणताही अधिकार, हक्क, हितबाबत दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे खालील पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे, अन्यथा ते पुढील कोणत्याही माहितीशिवाय आक्षेप व दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल.

> सही/ रवी के. दुबे

दिनांक: ०२.०२.२०२१ एच२०३, पुनम सृष्टी, लतिफ पार्क मस्जिदजवळ, एस.के. स्टोन समोर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व)

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED CIN: L15141MH1982PLC267176

CIN: L15141MH1982PLC267170 REGD. OFFICE: 32, Vypapa Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai, Maharashtra - 400009 Tel No. 022-32997884 / 9699197884 Email ID: compliance. ssp@gmail.com Web site: www.sagarsoyaprodcuts.com

NOTICE

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021 inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the guarter ended 31st December, 2020. The said intimation is also available on the website of the Stock Exchange at

www.bseindia.com

For SAGAR SOYA PRODUCTS LTD ARUN KUMAR SHARMA

DIRECTOR Date: 1st February, 2021 DIN - 00369461

NEO INFRACON LIMITED 9.Mulii Thakarsi Building, Sindhi Lane Mumbai- 400004 CIN: L65910MH1981PLC248089, Website: www.neoinfraconltd.com, Email: cs@neoinfraconltd.com, Phone No: 022 66393527

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Obligation & Disclosure Requirements)
Regulations 2015, a Meeting of Board of Director
of the Company will be held on February 10,
2021 at 4.00 PM at the Registered Office of the
Company at Mumbai, inter alia to consider and
approve the Standalone and Consolidated
Un-Audited Financial Result for the Third Quarter
and Nine Months ended on December 31, 2020.
Further, the Trading Window remains closed from
January 01, 2021 till February 12, 2021 for dealing
in securities of the Company. The Notice is
available on the Website of the Company i.e.
www.neoinfraconltd.com and on the website of
the BSE Limited i.e. www.bseindla.com.
For Neo Infracon Limited

Darshana Sawan Place : Mumbai Company Secretary & Date : February 01, 2021 Compliance Officer

For Neo Infracon Limited

PUBLIC NOTICE

of the Dheerai Upyan III Co-operative Housin Society Ltd. having, address at CTS.No.176 Opp. Bhor Industrial Estate, Off. Wester Express Highway, Borivali East, Mumbai 400066 and holding flat No 3/E/702 in the building of the society, died on 01-01-2021 vithout making any nomination.

The society hereby invites daims or objections from the heir or heirs or other daimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased membe in the capital/property of the society within period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their daims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manne as is provided under the bye-laws of the society The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest the deceased member in the capital/ propert of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the societ available for inspection by the claimants objectors, in the office of the society/ with the secretary Of the society between 10:30 A. M to 04:30 A. M from the date of publication o

the notice till the date of expiry of its period. For and on behalf o The DHEERAJ UPVAN III Co-op. Housing Society Ltd

PUBLIC NOTICE

Hon. Secretary

Shri. Vasant Laxman Ahir & Smt. Rekha Vasant Ahir a Member of the pooja Enclave Co-operative Housing Society Ltd. having address at CTS No. 471/B. Opp. Ganesh Nagar, Near Atharva Collage, 90 Feet Old link Road, Kandiyali West, Mumbai - 400067 and holding flat No B/1303 in the building of the society, Shri. Vasant Laxman Ahir died or 16-12-2010 & Smt. Rekha Vasant Ahi 06-04-2020 without making any nomination The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the aid shares and interest of the member in the capital/property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society A copy of the registered bye-laws of the society available for inspection by the claimants objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10:30 A. M. to 04:30 A. M from the date of publication of the notice till the date of expiry of its period For and on behalf of

The Pooja Enclave Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

गहाळ झाले आहे

मी श्री. रंजीत साहेबराव देशमुख., रा-सी / १८, साहील को.ऑप.सोसायटी, तेजपाल स्किम रोड नं. ४, विलेपार्ले (पुर्व) मुंबई-५७. येथे राहत असुन या नोटीसीद्वारे सर्वांना कळवू इच्छितो की, मौजे चिखलोली, अंबरनाथ (प), जि. ठाणे येथे सर्वे नं. १२९/१ मारीगोल्ड सृष्टी हिल को.ऑप.हौ. सोसायटी लि., बिल्डिंग नं. अे/६, फ्लॅट नं. १०४, पहिला मजला, ही निवासी फ्लॅटची मिळकत श्री. रजींत साहेबराव देशमुख व सौ. कांचना रजींत देशमुख या दोघांच्या नावे विकत घेतली असुन दस्त मा. दुय्यम निबंधक साहेब उल्हासनगर-३ यांचे छ-०७६९/१९९६ नोंद दिनांक २२/३/१९९६ नोंद केलेली आहे. सदर मिळकतीचा मुळ दस्त (ओरीजनल ॲग्रीमेंट) हा आमचेकडुन विलेपार्ले येथील घराचे वाढीव जागेसाठी काम सुरु असताना गहाळ झाला आहे. आम्ही बरीच शोधाशोध केली परंतू अद्याप कोठेही मुळ दस्त मिळून आलेला नाही. सदर मिळकतीचे ॲग्रीमेंट हे कोणत्याही बँकेत वा फायनान्स कंपनीकड़े जमा केलेली नाही. त्यावर कोणत्याही प्रकारची बोजा सदरच्या मिळकतीवर आम्ही घेतलेला नाही. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारची हकरत वा तक्रार झाल्यास वा असे काही आढल्यास त्याची संबंधीत जबाबदारी माझीच राहील. व त्यास सोसायटी जबाबदार राहणार नाही. सदरच्या मिळकतीचा मुळ दस्त हरविला असल्याचे नोंद पोलिस स्टेशन विलेपार्ले यांचे कार्यालयात दिनांक २४/१/२०२१ रोजी केली आहे.

सही/-रंजीत साहेबराव देशमुख सोनू लुल्ला आणि दीपक लॉन्गानी हे फ्लॅट डी 703 (एक्सवायझेड),

रॉयल क्लासिक को-ऑप सो., नवीन लिंक रोड. सिटी **मॉलच्या शेजारी**. अंधेरी पश्चिम, मुंबई 400053 चे मालक आहेत. ["]हया फ्लॅट चा हरवलेला करार / शेअर प्रमाणपत्र

हरवले आणि सापडले

आढळल्यास कृपया 8928606088 वर कॉल करा. आम्ही येथे प्ष्टी करतो की उक्त फ्लॅटवर कोणतेही धारण / तारण नाही.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that my Clients, **Mrs. Savita Suresh Todankar** nee Ms. Savita Madhukar More, Mr. Amol Vijay More, Mr. Vaibhav Vijay More, Mr. Santosh Madhukar More, and Mrs. Manisha Dinesh Deokar nee Ms Manisha Madhukar More state that a flat being Flat No. 404 on the Fourth Floor in the Building No. 9 of Godavari SRA Co operative Housing Society Limited situated at 169, Aarey Milk Colony, Unit No. 29, Mayur Nagar, Goregaon East, Mumbai 400065, hereinafter referred to as "the said Flat" has been allotted to Mr. Madhukar Sakharam More under Slum Rehabilitation Scheme being implemented by M/s Amir Parks & Amusement Private Limited, the builders-developers, company incorporated and registered under the Companies Act, 1956 and having its Registered Office at Amir House, 115, Wodehouse Road, Colaba, Mumbai 400005, vide an Agreement dated 21/06/1995. The said buildersdevelopers have handed over the possession of the said Flat to Mr Madhukar Sakharam More on or about 16/02/2002.
Whereas by virtue of the aforesaid

Agreement and allotment. **Mr** Madhukar Sakharam More was the legal and bona-fide Member, holding five fully paid-up shares of the face value of Rs. 10/- each issued by Godavari SRA Cooperative Housing Society Limited, a registered society bearing Registration No. MUM/SRA/HSG/TC/10618/2001-02 dated 07/08/2001 (hereinafter referred to as "the said Society") bearing Share Certificate No. 32 and Membership No. 32 consisting of five shares with distinctive Nos. from 156 to 160 (both inclusive) (hereinafter referred to as "the said Shares") and as the holder of the said hares. Mr. Madhukar Sakharam More vas entitled to possession of the said Flat No. 404 in the building known as Godavari of the said Society.

Fhat **Mr. Madhukar Sakharam More** died ntestate without making any nomination and will on 24/05/1999 leaving behind the following as his only legal heirs and successors; who can claim nheritance rights in the shares of the said Flat under the provisions of the Hindu uccession Act, 1956. lis wife **Mrs. Sujata Manohar More**, who

died intestate without making any nomination and will on 29/07/2013 and our children viz Mrs. Savita Suresh Todankar nee Ms. Savita Madhuka More, Mr. Vijay Madhukar More, Mr Santosh Madhukar More, and Mrs Manisha Dinesh Deokar nee Ms Manisha Madhukar More. That Mr. Vijay Madhukar More, died intestate without making any nomination and will on 12/04/2013 leaving behind

him the following as his only legal heir and successors; who can clain inheritance rights in the shares of the said Flat under the provisions of the Hindu Succession Act, 1956. His wife Mrs. Alka Vijay More, who die intestate without making any nomination and will on 29/04/2013 leaving behind her three sons viz. Mr. Pratik Vijay More

who died intestate without making an

nomination and will on 01/06/2019 and vas unmarried and Mr. Amol Vijay Mor was unmarried and Mr. Amoi Vijay More and Mr. Vaibhav Vijay More. The said Legal Heirs have applied to the said Society to transfer the said Flat and the said Share in favor of Mrs. Savita Suresh Todankar nee Ms. Savita Madhukar More, Mr. Amol Vijay More, Mr. Vaibhav Vijay More, Mr. Santosh Madhukar More, and Mrs. Manisha Dinesh Deokar nee Ms. Manisha Madhukar More as per the guidelines provide under Paripatrak 152 issued by the Assistant Registrar of Co-operative

ocieties. Slum Rehabilitation Authority

(SRA). My Clients state, confirm, and affirm that save and except Mrs. Savita Suresh Todankar nee Ms. Savita Madhukar More, Mr. Amol Vijay More, Mr. Vaibhav Vijay More, Mr. Santosh Madhukar More, and Mrs. Manisha Dinesh Deokar ee Ms. Manisha Madhukar More being he only legal heirs and / or successors to he shares in the said Flat owned and held v Mr. Madhukar Sakharam More and here are no other legal heirs/successor o late **Mr. Madhukar Sakharam More** in espect of the shares of the said Flat. f any person/s is/are having any claim o ight in respect of the said Flat and th said Shares in whatsoever manner is/are hereby required to intimate to the ndersigned within 15 days from date o publication of this Notice of his/her/thei such claim, if any, with all supporting documents failing with all claims, if any o such person/s shall be treated as waived

and not binding on our Clients. Dated this 1stday of February, 2021 Mr. Sachin M Dixit Advocate High Court 401, Pragati, Near Railway Station, Daftary Road, Malad East, /lumbai 400097 8652121121

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) निकुंजा दिलीप मेहता, (२) दिलीप मोहनलाल मेहता आणि (३) रिशीत दिलीप मेहता हे फ्लॅट क्र.५०१. ५वा मजला. ए विंग. बाहुबली टॉवर कोहौसोलि., साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, क्षेत्रफळ ६१६ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) ही जागा श्री. निरज व्ही. दोशी यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

मुळत: सदर फ्लॅट (१) सुशिलकुमार ओमप्रकाश केडिया व (२) बिनादेवी सुशिलकुमार केडिया यांनी मे. के. जिवराज ॲण्ड कंपनी यांच्याकडून खरेदी केला होता आणि सोसायटी स्थापनेच्य वेळी सदर (१) सुशिलकुमार ओमप्रकाश केडिया व (२) बिनादेवी सुशिलकुमार केडिया हे सोसायटीचे प्रवर्तक सदस्य झाले आणि उपरोत्तः भागप्रमाणपत्राचे धारक झाले आणि दिनांक ए मे, १९९२ रोजीचे अर्जानुसार ओमप्रकाश बी. केडिया यांनी सोसायटीकडे अर्ज केल्यानसा सदर फ्लॅट सन १९९२ मध्ये त्यांच्या नावे हस्तांतरीत केले होते आणि २१ मे, १९९६ रोजीचे नोंदणीकृत करारनामानुसार सदर ओमप्रकाश बी. केंडिया यांनी सदर फ्लॅट श्रीमती लिलाबेन मुलूकचंद दोशी यांना विक्री व हस्तांतरीत केले आणि त्यांच्या निधनापश्चात दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार सर्व कायदेशीर वारसदारांनी मयत श्रीमती लिलाबेन मुलूकचंद दोशी मार्फत दावा असलेले सदर फ्लॅटमधील त्यांचे अविभाजीत शेअर निरज विनोद दोशी यांच्या नावे मुक्त केले आणि तदुनुसार सदर निरज विनोद दोशी हे सदर फ्लॅटचे मालक झाले आणि सदर सोसायटीचे भांडवलातील उपरोक्त शेअर्स व हिताचे धारक झाले आणि तदनसा प्तोसायटीने सदर निरज व्ही. दोशी यांच्या नावे मदर भागप्रमाणपत्र हस्तांतर केले आणि आता माझे अशील सदर फ्लॅट श्री. निरज व्ही. दोशी यांच्याकडून सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव अधिकार यासह अनुक्रमांक ५६ ते ६० धारक भागप्रमाणपत्र क्र.१२ खरेदी करू इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटचे ताबा बाबत कोणत्याही स्वरुपाचा अधिकार, दावा, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत **ॲड. श्री. एन.आर**. पांड्ये. भांडारकर कॉम्प्लेक्स. कोर्ट लेन. बोरिवली (प.), मुंबई-९२ येथे कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, दावा त्याग/ स्थगित केला आहे आणि सोसायटीकडून माझे अशिलाच्या नावे सदर फ्लॅटबाबत विक्री प्रक्रिय केली जाईल

सही / वकील श्री. एन.आर. पांड्ये मोबा.:९८६९०४९४८६

जाहीर सूचना

की, माझे अशील (१) श्रीमती मनिषा शैलेश

शाह, (२) श्री. शैलेश मनसुखलाल शाह व (३

श्रीमती जिनल शैलेश शाह हे रघवंशी मार्स्त

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि (नोंटर्ण क्र.बीओएम/डब्ल्यटी /एचएसजी/टीसी ८७१५/२००१-२००२) (यापुढे सदर सोसायर्ट म्हणून संदर्भ) या सोसायटीचे सदस्य आहेत आणि फ्लॅट क्र.४६, ३रा मजला, सी विंग, मारुती अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, रघुवंशी मारुती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एस.एन. रोड, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट समोर, तांबे नगर मलंड (प.), मंबई-४०००८० (यापढे सदर जाग म्हणून संदर्भ) येथील निवासी जागेचे धारक तसेच भागप्रमाणपत्र क ४६ मधील अनक्रमांक २२६ ते २३० (दोन्ही समाविष्ट) धारक सदर सोसायटीचे रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स (यापुर्व सदर शेअर्स म्हणून संदर्भ) चे धारक . आहेत. अनुक्रमांक २२६ ते २३० (दोन्ही समाविष्ट) जे सदर जागेबाबत भागप्रमाणपत्र क्र.०४६ अंतर्गत असलेले मुळ भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही आणि म्हणून माङ् अशील (१) श्रीमती मनिषा शैलेश शाह. (२) श्री. शैलेश मनसुखलाल शाह व (३) श्रीमर्त जिनल शैलेश शाह यांनी मुळ भागप्रमाणपत्र क्र.०४६ या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकर्ड अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस/बँक/वित्तीय संस्थेकडे मळ भागप्रमाणपत्र क्र.०४६ चा ताबा असल्यास किंव सदर जागेवर कोणतेही अधिकार, हक्क, हितबाबत दावा असल्यास किंवा विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स कायदेशीर हक्क, वहिवाट, करारनामा, तारण वारसाहक, मृत्युपत्र, बक्षीस, मालकी हक, अधिभार, परिरक्षा, न्यास, मृळ अधिकार करारनामांचा ताबा किंवा अधिभार, कौटुंबिक व्यवस्था, तजवीज, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे आदेश किंवा हकूमनामा, कंत्राट, करारनामा, विकास अधिकार किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली नमद पत्त्यावर माझ्याकडे कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. सदर जागेबाबत कोणताही दावा आक्षेप अस्तित्वात नाही किंवा मुळ भागप्रमाणपत्र क्र.०४६ या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप नाही आणि अशा व्यक्तींचे दावा किंवा मागणी त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीकडून पुढील कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतदीप्रमाणे (१) श्रीमती मनिषा शैलेश शाह (२) श्री. शैलेश मनसुखलाल शाह व (३) श्रीमती जिनल शैलेश शाह यांच्या नावे मळ भागप्रमाणप क्र.०४६ या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

मुंबई आज दिनांकीत २ फेब्रुवारी, २०२१. सही/

विकास ठक वकील उच्च न्यायालय दुकान क्र.२, अंबेधाम प्रिमायसेस को-ऑप.सो.लि., अंबाजीधाम मंदिराजवळ. एम.जी. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०.

सही/

अनिल कुमार बगरी

संचालक (डीआयएन:०००१४३३८)

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र.क.:(०२२)४०४६३५०० CIN:L17100MH1991PLC059848

Website: www.ikabsecurities.com E-mail: info@ikabsecurities.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम

४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे याकरिता **गुरुवार, ११ फेब्रुवारी**, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. नियमनाकरिता आतील प्रकिया व संचालनाचे कंपनी सांकेतांक आतील व्यक्तीदारे व्यापाराचे निरीक्षण

व अहवालानुसार कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता कंपनीची व्यापार खिडकी उपरोक्त मंडळ सभा समाप्तीनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल

सदर सचना कंपनीच्या www.ikabsecurities.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

मंडळाच्या वतीने व करित

दिनांकः ०१.०२.२०२१

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड . ट्रेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर.क्र.:**(०२२)४०४६३५०० CIN:L51900MH1986PLC041499

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षास मान्यता देणे याकरिता **गुरुवार**,

Website:www.oasiscaps.com, E-mail:admin@oasiscaps.com

११ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. नेयमनाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे कंपनी सांकेतांक. आतील व्यक्तीदारे व्यापाराचे निरीक्षण व अहवालानुसार कंपनीच्या प्रतिभृतीतील व्यवहाराकरिता कंपनीची व्यापार खिडकी उपरोक्त मंडळ सभा समाप्तीनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचना कंपनीच्या www.oasiscaps.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

> अनिल कुमार बगरी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०००१४३३८)

मंडळाच्या वतीने व करिता

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED CIN: L15310MH1991PLC064563 Reg. Office: Plot No C 17/2, MIDC, Industrial Area, District Raigad, Taloja , Maharashtra, 410208.

दिनांकः ०१.०२.२०२१

ठिकाणः मुंबई

Telephone No: 022-23481267, Email Id: info@rishabhdighasteel.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER ENDED 31 ⁵¹ DECEMBER, 2020. (In Rs. Lak				n Rs. Lakh)		
SI. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	
		31.Dec.20 Unaudited	30.Sep.20 Unaudited	31.Dec.19 Unaudited	31.Dec.20 Unaudited		31.Mar.20 Audited
1.	Total Income from Operations		26.32	64.48	39.82	204.40	252.46
2.	Other Income	12.89	12.89	8.81	38.67	28.05	51.55
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.05)	4.30	20.33	(12.63)	55.30	61.83
4.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.05)	4.30	20.33	(12.63)	55.30	61.83
5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.05)	4.30	15.21	(12.63)	40.45	40.10
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(11.05)	4.30	15.21	(12.63)	40.45	30.53
7.	Equity Share Capital	548.64	548.64	548.64	548.64	548.64	548.64
8.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	
9.	Earnings Per Share(of Rs. <u>10</u> /- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic:	(0.20)	0.08	0.28	(C.02)	0.74	C.56
Mate	2. Diluted:	(0.20)	0.08	0.28	(C.02)	0.74	C.56

1) The above Un-audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 30th January, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Review of the audited Financial

Results for the quarter ended 31st December, 2020 as per the SEBI Circular dated 18th October, 2019.

2) The format for audited quarterly results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/12/2015 dated 30th November 2015 has been nodified to comply with requirements of SEBI circular dated 5th July 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013, Applicable to companies that are require to comply with Ind AS

3) Provision for Deferred Tax has been Incorporated in the accots at the end of accounting year, as per the company's practice consistently 4) The Company's business activity falls within a single primary business segment thus Segmental Report of accounting is not applicable to the company according to the AS-17 issued by ICAI.

5) Cost of Power & Fuel Rs 2,07,370 6) For the quarter ended 31.12.2020 the management has not provided current tax provision since the company has made an over all loss upitil quarter ended 31.12.2020
7) Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary.

For RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED.

Mr. ASHOK MAGANLAL MEHTA Director